

## केंद्र हिस्सा वितरण आदेश - २

सन २०१९-२० जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-  
प्रशासन मधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन  
व भत्ते भागविण्याकरीता केंद्र हिस्श्याचे  
दुसऱ्या हप्त्याचा अनुदान वितरीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: जिग्राप्र-२०२०/प्र.क्र.१६/योजना-५

बांधकाम भवन, तळमजला

२५, मर्झबान पथ, मुंबई- ४०० ००१

तारीख: २६ मार्च, २०२०

### वाचा :

१. ग्राम विकास विभाग, शा. नि. क्र. जिग्राप्र-१११९/प्र.क्र.३०/योजना-५, दि.२८ जून, २०१९.
२. ग्राम विकास विभाग, शा. नि. क्र. जिग्राप्र-१११८/प्र.क्र.१२२/योजना-५, दि.०१ जुलै, २०१९.
३. केंद्र शासनाचे आदेश क्र.आर-१७०१४/०१/२०१९-२०/-DRDA(SI.No.३७), दि.२७ सप्टें, २०१९.
४. ग्राम विकास विभाग, शा. नि. क्र. जिग्राप्र-१११९/प्र.क्र.२६/योजना-५, दि.२३ ऑक्टोबर, २०१९
५. ग्राम विकास विभाग, शा. नि. क्र. जिग्राप्र-१११९/प्र.क्र.३१/योजना-५, दि.२४ ऑक्टोबर, २०१९
६. केंद्र शासनाचे आदेश क्र.आर-१७०१४/१४/२०१९-२०/-DRDA(SI.No.६९), दि.१२ मार्च, २०२०.

### प्रस्तावना :

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामधील अधिकारी / कर्मचारी यांची वेतन व भत्ते याकरीता केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून संदर्भ क्र.३ अन्वये प्राप्त पहिला हप्ता रु. ६,१०,८१,०००/- इतका निधी तसेच सदर निधीस समरूप राज्य शासनाचा ४०% हिस्सा रु.४,०७,१०,०००/- (रुपये चार कोटी सात लक्ष दहा हजार फक्त) इतका निधी संदर्भ क्र.४ व ५ अन्वये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना वितरीत करण्यात आला आहे. केंद्र हिस्श्याचा निधी जुन्या लेखाशिर्षामधून (२५०१ २९१७) पुनर्विनियोजन करून नवीन लेखाशिर्ष २५१५ २५९३ अंतर्गत वितरीत करण्यात आला आहे. सन २०१९-२० करीता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामधील अधिकारी / कर्मचारी यांची वेतन व भत्ते याकरीता लेखाशिर्ष २५१५ २५९३ (केंद्र हिस्श्याकरीता) अंतर्गत रु.२८,६६,८४,०००/- व २५१५ २६०१ (राज्य हिस्श्याकरीता) अंतर्गत रु.२८,४२,०५,०००/- इतकी सुधारीत तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामधील अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन व भत्ते याकरीता केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांचे दिनांक १२ मार्च, २०२० च्या पत्रान्वये दुसरा हप्ता रु.६,१०,८१,०००/- (रुपये सहा कोटी दहा लक्ष एक्याऐंशी हजार फक्त) इतका निधी प्राप्त झाला आहे. सदर निधी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना आहरण व वितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर (बी.डी.एस.) वर उपलब्ध करून देण्याची बाब विचाराधीन होती.

**शासन निर्णय :**

१. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामधील अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन व भत्ते याकरीता केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांचे दिनांक १२ मार्च, २०२० च्या पत्रान्वये दुसरा हप्ता केंद्र हिस्सा रु.६,१०,८१,०००/- (रुपये सहा कोटी दहा लक्ष एक्याऐंशी हजार फक्त) इतका निधी प्राप्त झाला आहे. सदर निधी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांना एकूण वेतनासाठी आवश्यक निधी, प्रतिमाह वेतनासाठी सरासरी खर्च व त्यांच्याकडील शिल्लक निधी तसेच केंद्र शासनाकडून प्राप्त दुसऱ्या हप्त्याचा निधी इत्यादी बाबी विचारात घेऊन संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना आहरण व वितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर (बी.डी.एस.) वर करण्यात येत आहे.

२. सदर खर्च ग्राम विकास विभाग मागणी क्र.एल-३, २५१५- इतर ग्रामीण विकास कार्यक्रम, ००-१०४- जिल्हा ग्रामीण विकास अभिकरण-प्रशासन (००)(०१)-जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-प्रशासकीय खर्च (केंद्र पुरस्कृत योजना) (केंद्र हिस्सा ६०%) (कार्यक्रम) , ३६-सहायक अनुदाने (वेतन) (२५१५ २५९३) या लेखाशिर्षातर्गत सन २०१९-२०२० च्या तरतूदीमधून भागविण्यात यावा.

**विवरण पत्र.**

(रुपये लाखात)

अ.क्र.	जिल्हा	वेतन व भत्ते (दुसरा हप्ता) केंद्र हिस्सा ६०%
१.	अहमदनगर	३०.००
२.	अकोला	१३.२२
३.	अमरावती	३२.००
४.	औरंगाबाद	४०.५६
५.	बीड	१६.००
६.	भंडारा	३६.००
७.	बुलढाणा	२७.००
८.	चंद्रपूर	१३.६५
९.	धुळे	५०.४०
११.	हिंगोली	७.००
१२.	जळगांव	४६.७०
१३.	जालना	४.००

१४.	कोल्हापूर	२०.००
१५.	लातूर	३.००
१६.	नागपूर	२४.४५
१७.	नांदेड	३७.२९
१८.	नाशिक	१६.००
१९.	परभणी	४८.००
२०.	पुणे	३३.००
२१.	रायगड	२८.०८
२२.	सांगली	४.००
२३.	सातारा	६.००
२४.	सोलापूर	४४.००
२५.	ठाणे	३.१४
२६.	वाशिम	२७.३२
	<b>एकूण</b>	<b>६१०.८१</b>

(एकूण रूपये सहा कोटी दहा लक्ष एक्याऐंशी हजार फक्त)

३. हे अनुदान ज्या प्रयोजनाकरीता मंजूर करण्यात आले आहे त्याच प्रयोजनाकरीता खर्च करण्यात यावे, अन्यथा ती वित्तीय अनियमितता समजण्यात येईल, याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. तसेच सदर निधी खर्च न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यास जबाबदार धरण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

४. सदरहु अनुदान कोषागारातून काढल्यानंतर प्रकल्प संचालकांनी पुढील माहिती :- १) मंजूर केलेली रक्कम, २) कोषागारातून काढलेली रक्कम, ३) रक्कम काढल्याचा प्रमाणक क्रमांक व दिनांक, ४) सदर निधी खर्च झाल्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र व ५) महालेखापाल कार्यालयातील रकमेशी ताळमेळ केल्याचे प्रमाणपत्र इत्यादी कार्यासन क्र.योजना-२ व योजना-५, ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन, २५-मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१ यांच्याकडे पाठवावी.

५. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या दिनांक ०८ जुलै, २०१९ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांच्या प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन सदर शासन परिपत्रकामधील तपासणी सूचीतील अटी व परिच्छेद ७ मधील अटीच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२०३२६१४२५४७७४२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(हेमंत पाठक)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व)
- २) महालेखापाल(लेखापरिक्षा) व (लेखा अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई.
- ३) महालेखापाल(लेखापरिक्षा) व (लेखा अनुज्ञेयता) महाराष्ट्र-२, नागपूर.
- ४) संचालक, लेखा व कोषागार, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ५) संचालक, निवासी व लेखा कोषागार, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ६) मु.का.अ., जिल्हा परिषद तथा अध्यक्ष, कार्यकारी समिती, जि.ग्रा.वि.यं.(सर्व).
- ७) उप आयुक्त, (विकास) विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व)
- ८) प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (सर्व).
- ९) जिल्हा कोषागार अधिकारी (सर्व).
- १०) मुख्य लेखापरिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई.
- ११) वित्त विभाग (व्यय-१५/अर्थ-१७), मंत्रालय, मुंबई.
- १२) व.लेखाधिकारी, शासनस्तर अंतर्गत लेखा परिक्षण पथक, बांधकाम भवन, मुंबई-०१.
- १३) निवडनस्ती (कार्यासन योजना-५).